

GE Power India Limited CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128 Noida Uttar Pradesh - 201301

T+91 0120 5011011 F+91 0120 5011100 www.ge.com/in/ge-power-india-limited

The Manager - Listing

To.

BSE Ltd.

18 July 2019

To, The Manager - Listing **National Stock Exchange of India Ltd.** Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

nge Plaza, Plot No. C/1, G Block, 25th Floor, P.J. Towers, 2-Kurla Complex, Bandra (E) Dalal Street, Mumbai – 400 001

Symbol : **GEPIL** Scrip Code : **532309**

Sub.: Notice of Board Meeting – Newspaper Advertisement

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, and in continuation to our intimation dated 16 July 2019, regarding intimation of Board Meeting, please find enclosed a copy of the advertisement published in English and regional (Marathi) newspapers.

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For GE Power India Limited

Pradeepta Puhan Company Secretary

Essar insolvency judgement risks damaging debt market



feedback@livemint.com

ndia's insolvency tribunal has made a dangerous decision. Unless its judgement is quashed, credit costs for India Inc. will surge, shares of state-run banks will swoon and foreign investors will flee.

The case concerns the country's most high-profile bankruptcy, Essar Steel India Ltd. Insolvency judges recently ruled that creditors whose claims are backed by collateral won't get preferential treatment in the \$6 billion sale of the company's plant to Arcelor Mittal. Secured creditors will stand in line with unsecured creditors.

This isn't how it works anywhere in the world, and for good reason. In loans backed by collateral, the lender expects to be paid first out of bankruptcy proceeds.

That's why they accept a lower interest rate than unsecured creditors in the first place. For unsecured lenders to receive any of their money back, there must be something left over after paying the secured creditors.

Of the many twists and turns taken in the Essar bankruptcy, this is the most damaging.

India has been attracting foreign distressed-debt specialists to help clean up its \$200 billion-plus of bad loans. The ruling, if it survives, may kill that trend

Under an agreement with the Essar creditors' committee, ArcelorMittal's offer would have made secured financial lenders more than 90% whole. While that's a good recovery rate, it's less than 100%, meaning unsecured operational lenders should have had to go empty-handed. In the insolvency judges' view, though, the committee has no role to play in distributing the sale proceeds.

While collateral gives seniority in a liquidation, everyone's equal in a bankruptcy resolution. Or so the judgement says. As a result, financial creditors will see their take shrivel to 60.7% of claims, while that of the operational creditors will swell to the same level.

Those who can expect a bigger share include Standard Chartered Plc., which was complaining about being offered less than 2% of its claim after lending to an Essar Steel sub-



Essar's Insolvency judges had ruled that creditors whose claims are backed by collateral won't get preferential treatment in the \$6 billion sale of the company's plant to ArcelorMittal

Energy companies, power utilities, and even the state tax officer will have the same rank. All operational creditors, who were going to get nothing, will be on a par with State Bank of India and other financial creditors.

Consider the implications for future Indian deals. If a

secured creditor sells to a dis-

tressed-debt specialist, the inves-

tor will have overpaid thinking its

claim would get settled first and

that it would make, say, 40 cents

on a 20-cent investment. That

won't happen if the bounty is to

be shared much more widely,

restricting the payout to, say, 10

Essar saga has gone on for over 600 days, when the original legal limit was

270 days

cents. State Bank of India, which was expecting full recovery of its ₹11,000 crore debt just a few months ago, has approached India's Supreme Court to overturn the ruling.

Hong Kong-based investor SC Lowy also wants to appeal the decision. If the verdict isn't quashed, credit costs will skyrocket at a time when Indian real estate developers can't even borrow at 20%. Borrowers will be willing to pledge assets, but which creditor will be able to put any value on

Banks will steer most bankruptcies toward liquidation, leading to unnecessary job losses and higher loan-loss provisions in a capital-starved financial system.

Global distressed-debt investors have been placing small bets in India, often by standing behind asset reconstruction firms. Now they'll be unable to price the Indian opportunity.

The Essar saga has already gone on for more than 600 days, when the original legal limit was 270 days. Since the billionaire Ruia family that founded Essar didn't want to cede its crown jewel to Arcelor Mittal, an intense legal skirmish was unavoidable. But if India's 2016 bankruptcy law ends up making matters worse, then the signature reform of Prime Minister Narendra Modi needs an urgent overhaul.

The Modi government, now in its second five-year term, is so desperate to ease the country's financing crunch that it's even willing to sell sovereign dollar debt, something India has always avoided. To seek capital from risk-averse pension funds while simultaneously repelling risk-loving private equity and vulture funds is an unfortunate distortion

Cabinet approves 8 amendments to IBC for easier resolution



Lotus' \$2.1 Electric Hypercar Door

bit.ly/2YdBqBM

The proposal will help secured creditors of bankrupt Essar Steel Ltd, led by State Bank of India, that have challenged in the Supreme Court a ruling by the National Company Law Appellate Tribunal that Essar Steel's operational creditors have to be treated on a par with financial creditors at the time of settling claims.

FROM PAGE 1

A person familiar with the discussions in the govern-

ment said on condition of anonymity that it will submit the cabinet decisions before the apex court, clarifying that the legislative intent of IBC was to accord higher priority to

secured creditors. The proposed amendments also say that lenders can include commercial considerations in the manner of distributing the proceeds.

A statement from the gov ernment said the amendments aim to fill the critica gaps in the country's corporate rescue framework.

Another key amendment is to specify that the bankruptcy resolution or liquidation arrived at under IBC is bind ing on central, state and local governments, to whom the bankrupt firm may owe dues This will prevent state authorities including income tax officials from questioning a

rescue plan adopted in a court-monitored process.

"Vesting with the committee of creditors the ability to take into account commercial considerations in respect of distributions under the resolution plan, making the resolution plan binding on all stakeholders and comprehensive restructuring through schemes will help foster investor confidence," said Shroff of Cyril Amarchand Mangaldas.

The amendments proposed

also rework vot-The amendments ing rights in the case of compaaim to fill the nies where there critical gaps in the are a large numcountry's ber of creditors corporate rescue such as homeframework, says buyers and the government bondholders.

The idea is to make decisionmaking easier even if a large number of them do not take part in voting.

According to the new formula, if more than half of these creditors who are present approve a plan, it will be considered that the entire class of creditors has approved it.

It will help in quick decision-making in the case of companies such as Jaypee Infratech Ltd, in which homebuyers have a 58% voting share on the panel of credit-

Homebuyers were the biggest source of funds for the developer, more than lenders and deposit holders.

Jalan panel for transfer of surplus Yes Bank's June quarter profit slumps 91% to ₹113.76 crore RBI reserves to govt in tranches

time transfer of surplus reserves instead of a staggered one. "The dissent note will be included in the report unless it is withdrawn before the report is submitted," the official said.

In an interview on 8 July, Garg said the Jalan committee report would be discussed by

RBI's board. "They will take an appropriate call. I don't think that it is probably required to be discussed by the government," he added.

RBI had set up the Jalan panel in December. Former deputy governor Rakesh Mohan is the vice chairman of the panel. Other members include RBI central board directors Bharat Doshi and

Sudhir Mankad, deputy governor N.S. Vishwanathan and finance secretary Garg. The panel later got extensions as it could not resolve the differences among its members.

"[It would] propose a suitable profits distribution policy, taking into account all the likely situations of the RBI,

than

Jalan panel member Subhash ing more provisions **Chandra Garg** required and the favoured a RBI holding less one-time transfer provisions than of surplus required," the **RBI** reserves

central bank said in a statement. The committee was mandated to also suggest an adequate level of risk provisioning that RBI needs to maintain. That apart, any other related matter, including treatment of surplus

reserves created out of real-

ized gains, was within the ambit of this committee. In an interview on 5 Novem-

ber on the government's proposal to dip into RBI's contingency reserves, Jalan said the issue hinges on the potential impact of the contingency fund on the rest of the banking sector or the financial sector, including the sitand how urgent it is. "RBI's responsibility is also uations of hold-

to make sure the financial system, public sector banks, credit delivery by all the banking system is as desirable as it can be. They have contingency fund in the sense that if there is requirement, then they can meet those requirements to finance the interest of the creditor. The contingency reserve is supposed to enable RBI that without creating money they can finance what is required. For example, exchange rate management." he added.

downgrades of investments in companies of two financial services companies it did not

The management clarified that it does not expect any more major downgrades in the coming quarter, reiterating the credit cost guidance of 1.25% for fiscal year 2019-20.

On the operations side, the bank's other income, which includes core fee income. dropped 25% to ₹1,272.66 crore in the quarter from ₹1,694.14 crore a year ago.

Net interest income, or the difference between interest earned on loans and that paid on deposits, increased 2.78% year-on-year (y-o-y) to ₹2,280.84 crore from ₹2,219.14 crore in the corresponding period last year. Net interest margin narrowed to 2.8% from 3.1% in the previous quarter on account of interest reversal. The bank's loan book grew 18% y-o-y to ₹2.36 trillion, led by retail loans. Current and sav-



Yes Bank's loan book grew 18% to ₹2.36 trillion, led by retail loans.

ings account ratio dropped to 30.2% of total deposits compared to 33.1% in the previous quarter while retail term deposits grew 37.7% y-o-y.

"The key issue with Yes Bank is capital constraints. The bank's CETI (Common Equity Tier I ratio) has reached 8%. Any further decline will attract problems for the bank. Hence, capital raising is the most important event for the bank," said Ashutosh Mishra, head of research, Ashika Stock Broking.

The management said it has not identified any material implications on its financial statement from a whistleblower complaint into alleged irregularities by its former managing director Rana

Kapoor. "The bank, at the direction of the audit committee and with the assistance of this external firm, is continuing to analyse the allegations in the whistleblower complaint and work is currently ongoing," it said.

Based on work done and findings till date, it said: "The bank has not identified any material financial statement implications and will consider the implications of ongoing work once the examination of this matter is completed. Amid concerns over Yes

Bank's weakening financial and operating performance, both | reflected on the list of Yes foreign institu-

tional investors (FIIs) and domestic institutional investors (DIIs) cut their stakes in the lender during the quarter, BSE data showed.

FII holding fell to 33.69%, down from 40.33% a quarter ago.

DIIs—mainly mutual funds and insurance companiesnow hold a 6.59% stake, against 9.54% in the March quarter. DIIs have reduced their stake for the fourth consecutive quar-

According to its shareholding pattern on BSE, "UTI along with its various schemes" has reduced exposure by nearly 30 basis points to 1.32% from 1.61% in March quarter.

The names of three investors-HDFCTrustee along with its various schemes, Jasmine Capital Investments Pte Ltd and Vontobel Fund MTX Sustainable Asian Leaders—are not

Bank's public Bank's other shareholders as of June 2019. It income dropped could not be 25% to ₹1,272.66 immediately crore in the three ascertained if months from these entities have ₹1.694.14 crore a partly or entirely year ago sold their stakes. Shareholding pat-

> terns on stock exchanges show entries only for holdings above 1%. HDFC Trustee along with its various schemes, Jasmine Capital Investments Pte Ltd and Vontobel Fund MTX Sustainable Asian Leaders held 1.05%, 2.12% and 1.05%, respectively in the March quarter.

gopika.g@livemint.com



Date: 20th & 21st JULY 2019 (2 Days) | Time: 10:00 AM to 6:00 PM Fees: 5,500/- (Included Course Fees, Govt. Certificate, Soft Study Material, Lunch & Tea

COURSE CONTENT: • SMM • Blog • YouTube Monetisation • Facebook Marketing • Twitter Marketing • Google Adwords & Analytics • Google Adsense • Keyword Generation • Affiliate Marketing • SEO • SEM • SMO • PPC • Email Marketing • Website Creation using WordPress.

Saurabh Kaushik: 98115 73331, 88268 7256(E-mail: dsmra25@gmail.com | Website: www.ppdcagra.in E-CERTIFICATE OF PARTICIPATION WILL BE AWARDED

NATIONAL CAPITAL REGION TRANSPORT CORPORATION LTD. (A JV of Govt. of India and participating State Governments)

NIT No. DM/MS/COR-OF/051 Tender ID: 2019 NCRTC 28938 1 Online bids are invited for Widening of existing NH-119 from Gandhi Bagh Chauraha, Meerut to Modipuram flyover, Meerut (RRTS Ch. 71<mark>200 t</mark>o 75800 mts) for Delhi-Ghaziabad-Meerut ent Download Start Date: 18.07.2019

NIT No. DM/MS/COR-OF/054 Tender ID: 2019_NCRTC_28936_1 Online bids are invited for Construction of Foot over bridge (FOB) at various locations from ziabad (Meerut Tiraha) to Meerut Bypass along the alignment of Delhi-Ghaziabad-

Last Date/Time for Submission of Bids 27.08.2019 upto 15:00 Hrs. For detailed information and subsequent, addendum/ corrigendum (if any), for above tenders

Document Download Start Date: 19.07.2019

please visit NCRTC website www.ncrtc.in or CPP Portal www.etenders.gov.in/eprocure/app. 7/6, Siri Fort Institutional Area, August Kranti Marg, New Delhi - 110049



Registered Office: 'The International', V Floor, 16, Marine Lines Cross Road No. 1. Off Maharshi Karve Road, Churchgate. 1umbai-400 020 (India) | **Tel. No.:** 022-66399255/ 66399260 Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47(1)(a) of SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 23 July 2019, inter alia, to consider and approve the standalone and consolidated Un-audited Financial Results of the Company for the quarte ended 30 June 2019.

The intimation is also available on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited) and on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) For GE Power India Limite

Place: Noida **Date:** 17.07.2019 Pradeepta Puhan






Date & Time: 21th JULY 2019, SUNDAY, 10:00 AM to 6:00 PM **FEES : Rs. 3,500**/- (Inclusive course fees, soft study material, lunch & certificate /enue: B-127, Sector-2, Noida, Near Sector - 15 Metro Station

To learn safe & assured ways of making best use of Video Marketing to earn money, wor ome/office & promote business for income generation. COURSE CONTENT: • Creation of YouTube Channel, • Channel Art & Logo, • Making of Videos, • Video Editing, • Copyright Pictures/ Videos/ Background Music, • Title & Description Videos, Video Editing, Copyright Pictures/ Videos/ Background Music, • Title & Descriptior writing, • Thumbnail Design, • Uploading Video, • YouTube SEO, • Video Marketing or Facebook & Tiktok, • How to Get more views & Subscribers, • Revenue Generation WHO SHOULD ATTEND: • Professionals • Students • Entrepreneurs • Work from hom

Saurabh Kaushik: 98115 73331, 88268 72566 E-mail: saurabhkaushik29@gmail.com | Website: www.ppdcagra.i



जीई पॉवर इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९ नोंदणीकृत कार्यालयः 'द इंटरनॅशनल', V मजला, १६, मरीन लाईन्स क्रॉस रोड नं. १, महर्षी कर्वे रोड लगत, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० (भारत) टेलि. नं. : ०२२-६६३९९२५५/६६३९९२६०

वेबसाईटः www.ge.com/in/ge-power-india-limited सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ व ४७ (१)(ए) ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, अन्य बाबींसह ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही करिता कंपनीच्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना विचारात घेणे व मंजुरी देण्यासाठी मंगळवार, २३ जुलै, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.ge.com/in/ge-power-india-limited आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. जीई पाँवर इंडिया लिमिटेड करिता

स्थळः नोएडा दिनांकः १७.०७.२०१९

प्रदीप्ता पुहान कंपनी सचिव

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही प्रफूल मनोहर थोरात, भाडेकरू यांचे खालील परिशिष्टात तपशीलवारपणे वर्णन केलेल्या मिळकतीसंदर्भात नामाधिकार तपासत

सर्व व्यक्ती यांना खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीसंदर्भात अदलाबदल, भाड्याने, भाडेपट्टा, परवाना, कुळवहिवाट, गहाण, वारसा, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, स्विधाधिकार, विश्वस्त, ताबा, विकास हक किंवा याशिवाय कसेही च्या मार्गे कोणताही हक्क, नामाधिकार, दावा किंवा हितसंबंध असल्यास लिखित स्वरुपात कागदोपत्री प्राव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ह्या सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून **१५ दिवसांच्या** आत पाठविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास तसे दावा किंवा दावे असल्यास ते सोड्न दिल्याचे समजण्यात येतील.

वरील उल्लेखित परिशिष्ट:

तळ अधिक तीन (३) वरील मजले समाविष्टित आनंद निवास अशा ज्ञात त्यावरील उभ्या रचनेसह डॉ. आंबेडकर रोड, दादर, मुंबई-४०० ०१४ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर माटुंगा इस्टेटच्या संलग्न प्लॉट क्र. १६४-सी आणि कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. १५५सी/१० धारक मोजमापित ५६८.५७ चौरस मीटर्स भाडेपट्टा जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द:

उत्तर पूर्व द्वारा : दादर-माटुंगा इस्टेटचा प्लॉट क्र. १६४-डी; दक्षिण पूर्व द्वारा : दादर-माटुंगा इस्टेटचा प्लॉट क्र. १६४-ए; दक्षिण पश्चिम किंवा त्या दिशेने: दादर-माटुंगा इस्टेटचा

प्लॉट क्र. १६५-इ; उत्तर पश्चिम किंवा त्या दिशेने: सी.टी.एस. क्र. १५६सी/१० आणि नवीन सर्व्हे क्र. १११४ (भाग) च्या आताच्या विभागावरील आणि जमिनीचे भाग ज्यात दादर-माटुंगा इस्टेटचा प्लॉट क्र. १५९ आणि प्लॉट क्र. १५८ द्वारे अंशतः

जुलै, २०१९ रोजीस दिनांकीत. साजित सुवर्णा डीएसके लिगल वकील आणि सॉलिसिटर्स १२०३, वन इंडियाबुल्स सेंटर टॉवर २, मजला १२ बी

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही

कॅपेबल रियल इस्टेट एलएलपी (पूर्वी

कॅपेबल रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड

अशी ज्ञात) ज्याचे नोंदणीकृत कार्यालय

आहे, बी/२१, एम्पायर महाल, ८०६, डॉ.

आंबेडकर रोड, दादर, मुंबई-४०० ०१४

यांचे खालील परिशिष्टात तपशीलवारपणे

वर्णिलेल्या मिळकतीसंदर्भात हक्क तपासत

सर्व व्यक्ती यांना खालील परिशिष्टात नमूद

अदलाबदल, भाड्याने, भाडेपट्टा, परवाना,

कुळवहिवाट, गहाण, वारसा, भेट,

सुविधाधिकार, विश्वस्त, ताबा, विकास

हक किंवा याशिवाय कसेही च्या मार्गे

कोणताही हक्क, नामाधिकार, दावा किंवा

हितसंबंध असल्यास लिखित स्वरुपात

कागदोपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना

खाली दिलेल्या पत्त्यावर ह्या सूचनेच्या

प्रसिद्धी दिनांकापासून १५ दिवसांच्या आत

पाठविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास

तसे दावा किंवा दावे असल्यास ते सोडून

वरील उल्लेखित परिशिष्ट:

तळ अधिक चार (४) वरील मजले

समाविष्टीत विन्सेंट चेंबर्स अशा ज्ञात

त्यावरील उभ्या रचनेसह डॉ. आंबेडकर

रोड, दादर, मुंबई-४०० ०१४ येथे स्थित,

वसलेल्या आणि असलेल्या एफ वॉर्ड क्र.

७१८८ (१ए) आणि (१एए), स्ट्रीट क्र.

१०८ आणि १०८-ए अंतर्गत महापालिका

दर आणि कराच्या निर्धारक आणि

जिल्हाधिकारी द्वारे आताचे मुल्यांकन आणि

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या

नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर माटुंगा

इस्टेटच्या संलग्न प्लॉट क्र. १६५-ए आणि

माटुंगा विभागाचा कॅडास्ट्रल सर्व्हे क्र.

१५०ए/१० आणि नवीन सर्व्हे क्र. ११६५

धारक मोजमापित ५९४.४९ चौरस मीटर्स

भाडेपट्टा जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग

उत्तर पूर्वेस किंवा त्या दिशेने:

प्लॉट क्र. १६४-ए;

दक्षिण पूर्वेस किंवा त्या दिशेने:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड;

दक्षिण पश्चिमेस किंवा त्या दिशेने:

प्लॉट क्र. १६५-बी; आणि

उत्तर पश्चिमेस किंवा त्या दिशेने :

प्लॉट क्र. १६५-सी

१८ जुलै, २०१९ रोजीस दिनांकीत.

साजित सुवर्णा

डीएसके लिगल

वकील आणि सॉलिसिटर्स

१२०३, वन इंडियाबुल्स सेंटर

टॉवर २, मजला १२ बी

८४१, सेनापती बापट मार्ग,

एल्फिन्स्टन रोड, मुंबई-४०० ०१३

आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द:

देखभाल,

केलेल्या मिळकतीसंदर्भात

धारणाधिकार, प्रभार,

दिल्याचे समजण्यात येतील.

आहोत.

८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई-४०० ०१३

मुंबई विभागीय कार्यालय : होरायझन बिल्डिंग, १ ला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८.

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे जंगमगहाण आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **मे. नेक्टार प्रिन्ट्स प्रा. लि**. (कर्जदार/गहाणदार कंपनी) आणि संचालक व हमीदार :- १) श्री. अबिद अली शेख २) सौ. नाझनीम खातू अबीद अली शेख ३) सौ. **नवीम नाझ शेख** यांचेकडून दि कॉसमॉस को–ऑप. बँक लि. ला दि. ३०/१२/२१०७ ची थकीत रु. २०,९९,७७,४२९.७१ अधिक त्यावरील पुढील व्याज्याच्या वसुलीसाठी प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह ०६.०८.२०१९ रोजी द. १.०० ते दु. २.०० दरम्यान "जे आहे जेथे आहे", 'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. १५,६०,००,०००/ – (रुपये पंधरा करोड साठ लाख मात्र) अणि इसारा अनामत रक्कम रु. १,५६,००,०००/ – (रुपये एक करोड छप्पन्न लाख) राहील.

एक युनिट क्र. ४ चे ते सर्व भाग व विभाग, मोजमापित ७१५५.३५ चौ. फू. (६६४.७५ चौ. मी. अंदाजे) क्षेत्र, स्थित तळमजला, इंडस्ट्रीयल इमारत (१९६४ मध्ये बांधणीकृत) व मुरलीमल श्रीकृष्णदास कंपाऊंड असे ज्ञात उंची जास्तीत जास्त ३५ फूट ५ इंच व कमीत कमी २० फूट १० इंच म्युन्सिपल असेसमेंट क्र. ३६८२ (१) ३७-ए स्थित मालमत्ता धारक सीटीएस क्र. ४०७, ४०७ बी, ४०७ (१ ते ४), ५६२, ५६२ (१ ते ११) गाव कांजुर, भांडुप, मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगरीय जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्हा व उप-जिल्ह्यात व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत व त्यासह सार्वजनिक जागा व सुविधा व टॉईलेट सुविधांमधील सदर इंडस्ट्रियल युनिटमधील २५.१२% अविभाज्य हितसंबंध. (महाराष्ट्र अपार्टमेंट ओनर्स ॲक्ट, १९७० च्या कलम ३(एफ) सहवाचता कलम ६ मध्ये विहीत नुसार व मर्यादित सार्वजिनक जागा व सुविधेमधील २५.१२% अविभाज्य हितसंबंध महाराष्ट्र अपार्टमेंट ओनर्स ॲक्ट १९७० च्या कलम ३(एन) मधील विहीत केल्यानुसार व त्यासह सदर युनिटमधील मार्गहक व सुविधाधिकार व पार्किंग.

३) ईएमडी भरणा करीता कृपया प्राधिकृत अधिकाऱ्यांना संपर्क साधावा.

प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : मुंबई

न्या. खो. क्र. ५

... वादी

दिंडोशी येथील नगर दिवाणी न्यायालयात (नगर दिवाणी संक्षिप्त वाद क्र. ५४१ सन २०१६) (सी.पी. सी. १९०८ च्या आदेश XXXVII, R. 2 अन्वये)

वाद सादर रोजी: ७.०५.२०१६ वाद दाखल रोजी: ३०.०९.२०१६

संक्षिप्त वाद

दिवाणी प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट, १९५५ अन्वये) प्रस्थापित बँक, जिचे रिटेल ॲसेटस् सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर स्थानिक मुख्यालय आहे, १ ला मजला, प्लॉट क्र. सी ६, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१ येथे द्वारा तिचे प्राधिकृत अधिकारी, श्री. अभय पी. जोशी.

संहितेच्या O.XXXVII. r. २ अन्वये समन्स

मिस्. भक्ती अशोक व्होरा (कर्जदार)

वय माहित नाही, ज्यांचा पत्ता २०५/बी विंग, रूषभ अपार्टमेंट, अय्यप्पा मंदिर रोड जवळ, पीपी मार्ग, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र पिन-४०१ ३०३

आणि कार्यालयाचा पत्ता मे. एशियन पॉवरटुल्स, खोली क्र. १२, अनंत बिल्डिंग २१७, प्रिन्सेस स्टीट, १ला मजला, मुंबई-४०० ००२

) ... प्रतिवादी ज्याअर्थी, वरील नावाच्या वादींनी येथील वादामध्ये नमूद केल्यानुसार दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII चा नियम २ अन्वये वरील नावाचे प्रतिवादी तुमच्या विरोधात सदर सन्माननीय न्यायालयात वाद दाखल केला आहे ज्याचे संक्षिप्त वर्णन खालील प्रमाणे, म्हणजेच वादी त्यामुळे विनंती करतात की न्यायाच्या हितासाठी :-

ए) येथील निशाणी ''एच'' अशा दाव्याच्या तपशिलानुसार हुकूम आणि वसुली/प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधार दरसाल १३.०५% च्या दराने पुढील व्याजासह एकत्रित १२/०४/२०१६ रोजीस रु. ७९,४४०/- ची रक्कम वादींना अदा करण्याचे आदेश व ह्कूम प्रतिवादींना द्यावेत.

बी) प्रतिवादी विरोधात आणि वादींच्या नावे वादाचा खर्चसुध्दा मंजूर करावा. सी) सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन न्यायाच्या हितार्थ कोणताही अन्य आणि पुढील आदेश

तुम्हाला सदर बजावणीपासून दहा दिवसात तुमच्या वतीने हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात यिते, कसूर केल्यास अशा दहा दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही समयी वादी रक्कम 🛮 रु. ७९,४४०/ – (रुपये एकोणऐंशी हजार चारशे चाळीस मात्र) व खर्चासाठीची रक्कम व न्यायालय आदेश देईल अशा कोणत्याही व्याजासह एकत्रित रकमेसाठी एक हुकूम मिळवण्यास हक्कदार

जर तुम्ही तुमच्यावतीने हजर झालात तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही नामदार न्यायालयाकडे वादाचा बचाव करण्याची परवानगी मागु शकता.

प्रतिज्ञापत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही सन्माननीय न्यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचाव होऊ शकतो किंवा तुम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हाला बचाव करण्याची परवानगी मिळू शकेल.

माझ्या हस्ते व सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

सदर दिनांक १९ जून, २०१९

सही/-प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी

सदर दिनांक १९ जून, २०१९ मे. गोयंका लॉ असोसिएटस्

१०९, पोदार चेंबर, एस.ए. ब्रेलव्ही रोड, ४ था मजला, फोर्ट, मुंबई-४००००१.

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील साधारण मूळ दिवाणी अधिकारिता कंपनी याचिका क्र. १२६ सन २०१३

मधील तक्रार क्र. १४ सन २०१७

कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४५४(५) व ४५४(५ए) च्या प्रकरणात

सचिन ट्रॅव्हल्स लिमिटेड (समापनातील) च्या प्रकरणात मे. चांद्रकर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडयाचिकाकर्ते अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई आणि

सचिन ट्रॅव्हल्स लिमिटेड (समापनातील) चे परिसमापक म्हणूनतक्रारदार

l १. श्री. सचिन प्रमोद जकातदार

ए-१/३०१, लेक सिटी टॉवर, मेंटल हॉस्पिटल जवळ, नौपाडा, ठाणे (प.)-४०० ६०२

२. श्रीमती शुभदा प्रमोद जकातदार ए-१/३०१, लेक सिटी टॉवर, मेंटल हॉस्पिटल जवळ, नौपाडा, ठाणे (प.)-४०० ६०२

३. श्रीमती सोनाली सचिन जकातदार ३०१-३०२, लेक सिटी टॉवर, मेंटल हॉस्पिटल जवळ, नौपाडा, ठाणे (प.)-४००

४. श्री. संकेत प्रमोद जकातदार

ए-१/३०२, लेक सिटी टॉवर, मेंटल हॉस्पिटल जवळ, नौपाडा, ठाणे (प.)-४०० ६०२आरोपी

१) श्री. सचिन प्रमोद जकातदार २) श्रीमती शुभदा प्रमोद जकातदार

दिनांक : १७ जुलै, २०१९.

३) श्रीमती सोनाली सचिन जकातदार ४) श्री. संकेत प्रमोद जकातदार

....उपरिनामित आरोपी ३१ जुलै, २०१९ रोजी नामदार कंपनी न्यायालयासमोर वरील तक्रारीच्या सुनावणीस हजर राहण्यासाठी श्री. सचिन प्रमोद जकातदार, श्रीमती शुभदा प्रमोद जकातदार, श्रीमती सोनाली सचिन जकातदार आणि श्री. संकेत प्रमोद जकातदार यांना समन्स.

ज्याअर्थी, अधिकृत परिसमापकांनी उपरिनामित आरोपींविरुद्ध खालील अनुतोषांसाठी कंपनी याचिका क्र. १२६ सन २०१३ मधील तक्रार क्र. १४ सन २०१७ दाखल केली : नामदार न्यायालयाने कृपा करून कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४५४ (५) व

(५ए) अंतर्गत च्या गुन्ह्याची दखल घ्यावी आणि येथील आरोपींविरुद्ध प्रक्रिया निर्गमित करावी आणि त्यांना कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४५४ च्या तरतुदींतर्गत घालून दिलेल्या आवश्यकतांचे पालन न केल्याबद्दल कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४५४(५) अन्वये समन्स बजावणी करावी/न्याय चौकशी व्हावी आणि शिक्षा

बी) एक लोक सेवक असलेल्या तक्रारदारांना दर वेळी व्यक्तीशः हजर राहण्यापासून सवलत द्यावी सी) ह्या नामदार न्यायालयास योग्य वाटेल अशा मुदतीत अधिकृत परिसमापकांकडे कार्य अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोपींना द्यावेत आणि आरोपींवर पर्याप्त दंड लावावा. डी) आरोपी व्यक्तींवर कोणताही दंड लावल्यास, लावलेल्या दंडाच्या कंपनी अधिनियम,

२०१३ च्या कलम ४४६ च्या तरतुदींन्वये खर्च तक्रारदारांना बहाल करावेत. ई) ह्या नामदार न्यायालयास योग्य आणि वाजवी वाटतील अशा अन्य आणि पुढील

आणि ज्याअर्थी, कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४५४ अंतर्गतच्या आवश्यकतांचे पालन करण्यात कोणतेही वाजवी कारण नसुनही तुम्ही कसूर केली आणि त्याद्वारे कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४५४ च्या पोट-कलम ५ अन्वये तुम्ही स्वतःला शिक्षेसाठी उत्तरदायी करून घेतलं ह्या दोषारोपाला उत्तर देण्यासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तुम्ही याद्वारे न चुकता ३१ जुलै, २०१९ रोजी स. ११.०० वा. किंवा त्यानंतर कंपनी प्रकरणे हाताळणाऱ्या सन्माननीय न्यायाधिशांसमोर व्यक्तीशः किंवा नामदार उच्च न्यायालयात हजर होण्यास हक्कदार असलेल्या एका विकलामार्फत हजर राहणे आवश्यक आहे.

> (व्ही. पी. काटकर) अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ दू. : २२६७ ००२४/२२६७ ५००८

ত্ৰভা State Bank of India

स्टेट बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी शाखा (एसएआरबी) १ला मजला, केरोम बिल्डिंग, एसबीआय वागळे इंडस्ट्रियल शाखेच्या पुढे, रोड क्र. २२, प्लॉट क्र. ए-११२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे-४०० ६०४

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२/०४/२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार श्री. ॲग्नेल जोसेफ बारबोझा आणि श्री. विकास आर. दीक्षित यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ३२,२९,३७४.३६ (रुपये बत्तीस लाख एकोणतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे छत्तीस मात्र) अधिक मासीक आधारावर चक्रवाढ पध्दतीने पुढील व्याज आणि भरणाच्या दिनांकापर्यंत इतर देय प्रभार ची परतफेड सदर

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा सद्र ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये १६ जुलै, २०१९ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रक्कम रु. ३२,२९,३७४.३६ (रुपये बत्तीस लाख एकोणतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे छत्तीस मात्र) ३१.०३.२०१९ रोजीस त्यावरील पुढील व्याज सांपार्श्विक दर आणि भरणाच्या दिनांकापर्यंत त्यावरील इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३(८)च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ४०१, मोजमापित ४२३.५० चौ. फूट बिल्टअप क्षेत्र ५०८ चौ. फूट, ४था मजला बिल्डिंग क्र. २१, पुनम सरगम सीएचएसएल, जमीन धारक सर्व्हे क्र. ८२ वर बांधकामित, शांती विद्या नगरी, जीसीसी क्लब जवळ, मिरा रोड पूर्व, ता. आणि जि. ठाणे-४०१ १०७ चे समभाग

दिनांक: १६.०७.२०१९ ठिकाण : मिरा रोड

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया



न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.

कॉर्पोरेट कार्यालय: न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, बाबासाहेब वरळीकर चौक, मुंबई-४०० ०२५.

> मत्तेच्या विक्रीसाठी जाहीर सूचना श्री. दिलीप रतिलाल शाह

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये मत्तांची विक्री

कर्जदार i) श्री. दिलीप रतिलाल शाह, राहणार १०२, मातृकृपा, काळा हनुमान मंदिर लेन, काळा हनुमान मंदिरजवळ, विरार (पू.), जि. पालघर-४०१ ३०५ येथे, सह कर्जदार **ii) सौ. जयश्रीबेन** दिलीप शाह, राहणार १०२, मातृकृपा, काळा हनुमान मंदिर लेन, काळा हनुमान मंदिरजवळ, विरार (पू.), जि. पालघर-४०१ ३०५ येथे आणि हमीदार iii) सौ. जान्हवी निमेश शाह, राहणार १०२, मातृकृपा, काळा हुनुमान मंदिर लेन, काळा हुनुमान मंदिरजवळ, विरार (पू.), जि. पालघर-४०१ ३०५ येथे, iv) श्री. मयुर जितेंद्र शाह, राहणार ००२ मातृकृपा, काळा हनुमान मंदिर लेन, काळा हनुमान मंदिरजवळ, विरार (पू.), जि. पालघर-४०१ ३०५ यांच्याकडून परिव्यय, खर्च इ. सह ०१.०१.२०१७ पासूनचे मासिक आधारे चक्रवाढीने द. सा. ९.८९% दराने त्यावरील पुढील व्याजासह एकत्रित रु. २४,८६,२८८.५० (रुपये चोवीस लाख शहाऐंशी हजार दोनशे **अट्ट्याऐंशी आणि पैसे पन्नास मात्र)** च्या बँकेच्या तारण कर्जाच्या वसुलीसाठी **''जसे आहे जेथे** आहे आणि जसे आहे जे काही आहे तत्त्वाने" बँकेच्या कब्जातील खालील मिळकतींच्या विक्रीसाठी शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९ रोजी द्. ०३.०० पूर्वी निम्नस्वाक्षरीकारांकडे

पोहोचतील अशा बेताने मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्तावासोबत बिनव्याजी इसारा अनामत रकमेपोटी मुंबई येथे देय न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लि. च्या नावात काढलेला रु. १,७५,०००/- चा डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर जोडणे आवश्यक आहे. मोहोरबंद लिफाफा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या नावे पाठविणे आणि ''दिनांक १८.०७.२०१९ रोजीच्या जाहीर लिलाव सूचनेचा संदर्भित फ्लॅट क्र. १०३, बी विंग, मोहन मॅन्शन, यशवंत टाऊनशीप, आचोळे येथे खरेदीकरिता बोली''असे ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे.

मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इअर	निरीक्षणाची तारीख आणि वेळ	लिलाव, तारीख, वेळ आणि ठिकाण
श्री. दिलीप रितलाल शाह आणि सौ. जयश्रीबेन दिलीप शाह यांच्या मालकीचा यशवंत टाऊनशीप, आचोळे, नालासोपारा, तालुका वसई, जि. ठाणे येथे स्थित मोहन मॅन्शन नावे ज्ञात इमारत क्र. २ च्या 'बि' विंगमध्ये रिहवासीत फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, मोजमापित ६७५ चौ. फू.	रु. १७.५० लाख	रु. १.७५ लाख	२९.०७.२०१९ रोजी स. ११ ते दु. ३ दरम्यान	सोमवार ०५.०८.२०१९ रोजी दु. १२.०० (भारतीय प्रमाण वेळ) न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ येथे

राखीव किंमतीखालील प्रस्तावांना तडकाफडकी फेटाळण्यात येईल. प्रस्ताव निर्धारित वेळेस किंवा त्यापूर्वी पोहोचले पाहिजेत. प्रस्तावांना निम्नस्वाक्षरीकार **०५.०८.२०१९ रोजी द्. १२.००** वा. न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लि., न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे उघडतील. सर्व प्रस्ताव उघडल्यावर आणि त्याच दिवशी त्याच ठिकाणी द्. १२.०० वा. ज्यांनी वैध प्रस्ताव दिले असतील त्या उपस्थित इच्छुक खरेदीदारांना त्यांचे प्रस्ताव वाढविण्याची परवानगी दिली जाईल आणि आपापसात बोली लावण्यात येतील. स्वीकारलेला प्रस्ताव निम्नस्वाक्षरीकार त्या सभेत घोषित करतील आणि यशस्वी बोलीदार/खरेदीदार यांना एकूण किंमतीची २५% रक्कम (इअर धरून) २४ तासात भरावी लागेल आणि उर्वरित ७५% खरेदी किंमत बोली स्वीकृतीच्या १५ दिवसांत म्हणजेच २०.०८.२०१९ किंवा त्यापूर्वी भरावी लागेल. कोणत्याही टप्प्यावर रक्कम जमा करण्यात खरेदीदारांनी कसूर केली तर बँकेकडून खरेदीदारांनी जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल. सदर फ्लॅंटवरील देय कोणतीही थकबाकी खरेदीदाराना सोसावी लागेल व भरावी लागेल. इच्छुक खरेदीदारानी सदर मिळकतीविरुध्द आणि तिच्या संबंधातील हक्क, क्षेत्रफळ, मोजमापे, स्थिती, थकबाकी, दावे इ. बाबत स्वत: स्वतंत्रपणे चौकशी करावी आणि त्यासाठी बँक कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. सद्र मिळकत त्यांच्या/तिच्या नावे हस्तांतरित करून घेण्यासाठीचा सर्व खर्च खरेदीदारांना सोस-ावा आणि भरावा लागेल.

प्रस्तावकर्ते २९.०७.२०**१९ रोजी स. ११.०० ते दु. ०३.००** दरम्यान मिळकतीचे निरीक्षण करू शकतील. पुढील कोणतीही चौकशी करण्यासाठी आणि/किंवा विक्रीसाठी अटी व शर्ती - प्राधिकृत अधिकारी, न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लि., न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, **प्रभादेवी, मुंबई-४०००२५** येथून मिळू शकतील. कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि सर्व प्रस्ताव फेटाळण्यास कोणत्याही प्रस्तावकर्त्याशी वाटाघाटी करण्याचे किंवा कोणत्याही प्रस्तावकर्त्याशी किंवा पक्षकारांशी खाजगी वाटाघाटी करून किंवा पुन्हा प्रस्ताव मागवून मिळकत विकण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत आहेत.

तारण कर्ज प्रदान न करता शिल्लक राहिल्यास उपरोक्त तारखेस लिलाव विक्री करण्याबाबत उपरोक्त वित्तीय सहाय्याच्या कर्जदार/जामीनदारांना देखील ही सूचना आहे आणि ते सदर मिळकतीच्या खरेदीसाठी वैध प्रस्ताव देऊ शकतात.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : १८.०७.२०१९ ठिकाण : मुंबई न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.



जीएस महानगर को - ऑप. बँक लि.

(शेड्युल्ड बॅक)

मुख्य कार्यालय: तळमजला, हिरामणी सुपर मार्केट, प्रशासकीय कार्यालय, लालबाग, मुंबई-४०० ०१२. फोन:- 24711395/1918/2535/1809 फॅक्स:- 24710338

-: टेंडर (विक्री) नोटीस :-

कमर्शियल/रेसिडेन्शियल प्रॉपर्टी (मिळकत) आहे त्या स्थितीत विकणे आहे. सदर प्रॉपर्टी (मिळकत) सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 चा नियम 8 अन्वये ताब्यात घेतली आहे. खाली वर्णन केलेल्या मिळकतीची/मालमत्तेची टेंडर पध्दतीने **''जेथे आहे जसे आहे''** या तत्त्वावर विक्री करण्यात येत आहे.

ı	ी अ.न.	कर्जदाराचे नाव	शाखा व कर्ज	प्रापटीचे वर्णन	रिजव्हे प्राईस	अनामत
I			खाते क्रमांक		लाखात	१०% लाखात
	1)	(प्रोप्रा. श्री. संतोष नाना नेहरकर) जामीनदार:- 1) श्री. भरत रामभाऊ मोरे	तुर्भे EMIHYP/144, ODCC/5035	व्यवसायीक गाळा नं. सी-47, बिल्डअप क्षेत्र 740 चौ. फूट, ओनियन पोटॅटो मार्केट कॉम्प्लेक्स, ए.पी.एम.पी.सी., प्लॉट नं. 02, सेक्टर-18, तुर्भे, नवी मुंबई-400 703.	130.00	13.00
		2) श्री. शांताराम यशवंत दुर्गुडे 3) मे. शिव ट्रेडर्स				

1) मालमत्तेचा विक्री व्यवहार हा पूर्णत: जाहिरातीत व टेंड फॉर्म सोबतच्या अटी व शर्तीनुसार केला जाईल. मालमत्तेबाबतची संपूर्ण माहिती व टेंडर फॉर्मवरील पत्त्यावर विशेष वसुली विभागात/संबंधीत शाखेत मिळेल.

2) सिल केलेले टेंडर हे अधिकृत अधिकारी यांनी तयार केलेल्या फॉर्ममध्येच सादर केले पाहिजे व त्यासोबत शेड्युल्ड बँकेचा (मुंबई) डीडी, पे ऑर्डर ही ऑफर किंमतीच्या 10% रक्कम व परत न मिळणारी फी रु. 1,000/- अधिकृत अधिकारी यांच्या कक्षामधील टेंडर बॉक्समध्ये दिनांक 20/08/2019 दुपारी 2.30 पर्यंत सादर करावे.

3) सिल केलेले टेंडर वरील पत्त्यावर अधिकृत अधिकारी यांच्या कक्षामध्ये दिनांक 20/08/2019 रोजी दुपारी 3.00 वाजता उघडण्यात येतील. 4) टेंडरमध्ये भाग घेणारे हे आवश्यक वाटल्यास दिलेल्या टेंडर ऑफरपेक्षा किंमत वाढवू शकतात.

5) विक्री करीत असलेल्या मालमत्तेबाबत कर्जदार/जामीनदार व जागा मालक आवश्यक वाटल्यास वरील क्र. 3 मधील अटीची पूर्तता करून टेंडर ऑफर

6) टेंडर/ऑफर स्वीकारण्याचे अथवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार बँक/अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत. या संदर्भात कोणत्याही प्रकारची

तक्रार स्वीकारली जाणार नाही तसेच स्पष्टीकरण दिले जाणार नाही. 7) टेंडर ऑफ देणाऱ्यापैकी जो सर्वांपेक्षा जास्त ऑफर देईल, त्यास त्याचवेळी पैसे भरण्यासंबंधी पत्र देऊन कायद्यातील तरतुदीनुसार 25% रक्कम भरणा करावी व उर्वरीत 75% रक्कम त्यांनी पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांत भरणा करावी, अन्यथा ऑफर देतेवेळी दिलेली 10% रक्कम जप्त (Forfeit) करण्यात

8) मालमत्तेच्या तबदिली/हस्तांतरण, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन खर्च व इतर संबंधीत खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी खरेदीदार यांची राहील तसेच त्या संबंधी संपूर्ण पूर्तता खरेदी करणार यांनी करून घ्यावयाची आहे.

9) या संदर्भात काही लवाद निर्माण झाल्यास तो फक्त मुंबई येथील सक्षम न्यायालयातच करता येईल.

अधिकृत अधिकारी ठिकाण:- मुंबई जीएस महानगर को- ऑप बँक लि., मुंबई दिनांक:- 18/07/2019

Cokotak° Kotak Mahindra

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ निगम कार्यालय: कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई-४०००९७

www.kotak.com

खालील नमूद कर्जदारांनी खाली वर्णन करण्यात आल्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांवर तारणा सापेक्ष सोने कर्ज सुविधा प्राप्त केली आहे. कर्जदार हप्ता आणि थिकतांचा भरणा करण्यास कसूरवार ठरले आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून बँकेस कर्जदारांना थकीत रकमेचा भरणा करण्यास सूचना निर्गमित

करण्यास भाग पडले आहे.	. तरी, कर्जदारांनी त्यांच्या थकितांच	ग्न भरणा/परतफेड कर	ण्यास कसूर केल्याने	बँकेच्या नावे अस	ालेल्या सोन्याच	
दागिन्यांचा बँक लिलाव कर्र	ोत आहेत.					
वरील नमूद सोन्याच्या दागि	न्यांचे लिलाव येथे घेण्यात येतील:					
दिनांक: २४ जुलै, २०१९	वेळ: स. ११.०० वा.	ठिकाण: संबंधित बँकांचे शाखा परिसर				
एपीपीएलएपीएसी	पक्षाचे नाव	राज्य	स्थळ	पोट स्थळ	ढोबळ वज	
जीएलएन१४९५५२५	खान मोहम्मद फैसल	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	३२१.५०	
जीएलएन१४९३६९१	खान मोहम्मद फैसल	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	३११.४७	
जीएलएन१५१२६८९	खान मोहम्मद फैसल	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	२४१.६५	
जीएलएन१३२१२५२	फातमा एच मंदसौरवाला	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	४७४.६४	
जीएलएन१२६६९४३	अमोल कैलास गोंधले	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	१४५.५८	
जीएलएन१२६६९५८	अमोल कैलास गोंधले	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	११४.२२	
जीएलएन१४५६४८६	अमोल कैलास गोंधले	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	१४१.३८	
जीएलएन१४५६५७८	अमोल कैलास गोंधले	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	१४५.६१	
जीएलएन१५३३८५४	अमोल कैलास गोंधले	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	१०७.६५	
जीएलएन१४८२०५१	नवनाथ विश्वनाथ पंडागले	महाराष्ट्र	सेंट्रल मुंबई	माटुंगा	86.88	
जीएलएन१२४५५२२	धनंजय एस गुप्ता	महाराष्ट्र	मुंबई	मिरारोड	१७५.२२	
0	7 . 0			C 1		

जीएलएन१५५५२५३ मोहम्मद जावेद मंसूरी महाराष्ट्र मुंबई मिरारोड १५९.२६ मुंबई जीएलएन१३८९८७३ राजू अर्नासालेम थेवर महाराष्ट्र मिरारोड ४५६.१० जीएलएन१५०९५६७ इमाम फारूख बेग मुंबई मिरारोड १२.६७ महाराष्ट्र जीएलएन१४३५३९८ नेहा राज शाह मुंबई मिरारोड 800.44 महाराष्ट्र जीएलएन१५७५०९४ विष्णु जीवराज सुरानी मुंबई मिरारोड १२४.१० महाराष्ट्र जीएलएन१५८१९२९ विष्णु जीवराज सुरानी मुंबई मिरारोड 49.40 महाराष्ट्र जीएलएन१३१९०५४ अफजल याकूब खान मुंबई मिरारोड महाराष्ट्र १४.४० जीएलएन१२५६९६० मुंबई मिरारोड पूनम पांडे महाराष्ट्र ८६.९८ अफताब आलम अहमद मुंबई मिरारोड१ ३२.६७ जीएलएन१४४१४५५ महाराष्ट्र प्रीति मनोज सिंह मुंबई मिरारोड१ जीएलएन१५६७८८० महाराष्ट्र ११९.२४ प्रीति मनोज सिंह मुंबई मिरारोड१ जीएलएन१५६९०६१ महाराष्ट्र ११६.८२ मुंबई मिरारोड१ जीएलएन१४४१४९३ अफसाना खातुन महाराष्ट्र 24.88 निम्मी सतिशन विलायिल मुंबई मिरारोड१ जीएलएन११७८०६५ महाराष्ट्र ५५६.४२ अब्दुल रईस शेख मुंबई मिरारोड१ जीएलएन१४७७३३३ महाराष्ट्र ३६.३६ सेंट्रल मुंबई जीएलएन१५८५८९८ भरतकुमार बाबूलाल जैन २८१.०२ महाराष्ट्र मुलुंड जीएलएन१५९३०११ भरतकुमार बाबूलाल जैन महाराष्ट्र सेंट्रल मुंबई मुलुंड 90.49 सेंट्रल मुंबई जीएलएन१४१६१७१ जमाल अख्तर मोहम्मद हारुन अंसारी महाराष्ट्र मुलुंड ६८.०० जमाल अख्तर मोहम्मद हारुन अंसारी जीएलएन१५३२८९१ महाराष्ट्र सेंट्रल मुंबई मुलुंड ८५.८४ जीएलएन१३३६७९० दिविन बाबू जोसेफ सेंट्रल मुंबई २७.१९ महाराष्ट्र मुलुंड जीएलएन१३८८१६३ दिविन बाबू जोसेफ सेंट्रल मुंबई मुलुंड ५२.५६ महाराष्ट्र एंथोनी राजबर राजारत्नम नाडार सेंट्रल मुंबई मुलुंड जीएलएन१५२३४४१ महाराष्ट्र १४५.५४ देवनाथन नटराजन गाउंडर सेंट्रल मुंबई मुलुंड जीएलएन१४८२१०५ महाराष्ट्र ४१.४३ जीएलएन१३६२७९४ विद्याशंकर गुणीलाल मौर्य सेंट्रल मुंबई मुलुंड ३९.९५ महाराष्ट्र मुलुंड जीएलएन१५१६५८६ कृष्णप्रसाद एल शेट्टी सेंट्रल मुंबई २६.७३ महाराष्ट्र सेंट्रल मुंबई जीएलएन१५८७६०६ प्रिया प्रमोद वर्तक मुलुंड महाराष्ट्र १४७.७८ नवी मुंबई नेरुल जीएलएन१३८५१७५ शिवसुब्रमण्यम एन ४१.३५ महाराष्ट्र पनवेल जीएलएन१३५९२०५ विजय लक्ष्मण सुर्वे नवी मुंबई महाराष्ट्र पनवेल विजय लक्ष्मण सुर्वे नवी मुंबई जीएलएन१५७९८४६ महाराष्ट्र निखिल मनोहर पोटे नवी मुंबई पनवेल जीएलएन१३१५८४७ महाराष्ट्र मुंबई जीएलएन१३०२९६७ प्रशांत पाठक सांताक्रुझ-पू महाराष्ट्र जीएलएन१३२३३५० प्रशांत पाठक मुंबई सांताक्रुझ-पू महाराष्ट्र मुंबई जीएलएन१४९०२४० प्रशांत पाठक सांताक्रुझ-पू महाराष्ट्र कैलाश विश्वकर्मा मुंबई जीएलएन१४७८१७० सांताक्रुझ-पू महाराष्ट्र संगीता साठे मुंबई जीएलएन१३८५०३० महाराष्ट्र साताक्रुझ-पू मुंबई जीएलएन१४३३१२१ हरीश लेखराज यादव महाराष्ट्र साताक्रुझ-पू योगेश शांताराम काटकर मुंबई जीएलएन१४१९३६२ सांताक्रुझ-पू महाराष्ट्र मुंबई जीएलएन१४१२८५३ तौफीक फकीर अहमद अंसारी सांताक्रुझ-पू महाराष्ट्र मुंबई जीएलएन१२७४७०३ हुस्ना बानो अखलाक हुसेन सैय्यद महाराष्ट्र साताक्रुझ-पू मानसी चावला सेंट्रल मुंबई ठाणे जीएलएन११७०८२० महाराष्ट्र ठाणे जीएलएन१५७५०३७ हितेश सुरेश जाधव सेंट्रल मुंबई महाराष्ट्र जीएलएन१३२५६५१ जयदीप दीपक सोमपुरा सेंट्रल मुंबई ठाणे महाराष्ट्र जयदीप दीपक सोमपुरा सेंट्रल मुंबई ठाणे जीएलएन१३९६१८३ सीमा बापूराव मोरे महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ठाणे जीएलएन१३१६३९९ ठाणे जीएलएन१४१५४३१ राजेश देवराज पाटील सेंट्रल मुंबई बापूराव सैय्याजीराव मोरे ठाणे जीएलएन१३१६३८४ महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ठाणे जीएलएन१४५५०६० फिरोज अयूब खान महाराष्ट्र सेंट्रल मुंबई अर्चना निलेश शेटे ठाणे जीएलएन१३४१०१७ महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ठाणे जीएलएन१४९९६९७ महिमा जगवानी महाराष्ट्र सेंट्रल मुंबई

१५.०० १२.२९ 48.80 १८३.५२ ५८.४७ ९०.६० १३.३० ११२.२४ ६८.०९ ٥٠.٥٧ ४९.४० ११२.४८ ५६१.७७ १४.०७ ११८.०३ ४८.१६ ९२.७८ २०८.३३ 40.24 99.77 २३४.७२ ९४.७९ मंजीत रामानुराग शर्मा ठाणे जीएलएन१२०२८९० महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ३२.१९ ठाणे जीएलएन१२२०५१८ सलीम रफ़ीक अंसारी सेंट्रल मुंबई 44.68 ठाणे जीएलएन१५४९१५८ प्रतिक्षा प्रदीप कामत महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ६५.६७ जीएलएन१४९५१५३ अखिलेश शर्मा सेंट्रल मुंबई ठाणे ४५३.११ जीएलएन१३०१८४० सचिन गणेश धामणकर महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ठाणे_मेडॉज ४७.५८ जीएलएन१५८३७७० अमित सी वडनेरे सेंट्रल मुंबई ठाणे_मेडॉज १२२.३० महाराष्ट्र जीएलएन१५७५६२० शेखर विनायक पलांडे महाराष्ट्र सेंट्रल मुंबई ठाणे_मेडॉज १५८.०६ जीएलएन११९१७५४ मुन्नीदेवी लालप्रताप यादव सेंट्रल मुंबई ठाणे_मेडॉज ९३.३४ महाराष्ट्र जीएलएन१४७८६९० ईश्वरसिंह राठौड़ सेंट्रल मुंबई ठाणे_मेडॉज ३३२.८१ महाराष्ट्र ईश्वरसिंह राठौड़ सेंट्रल मुंबई ठाणे_मेडॉज ३४५.३२ जीएलएन१४८९९७४ महाराष्ट्र जीएलएन१४९८४०२ ईश्वर बालू धुले वसई २२०.१९ महाराष्ट्र मुंबई दिलीप रामचंद्र दुबे मुंबई वसई १५२.७८ जीएलएन१५७८७०० महाराष्ट्र पीयूष मनोज तिवारी मुंबई वसई जीएलएन१३११३६० १८९.१७ महाराष्ट्र हुसैन सैफुद्दीन जमाली मुंबई वसई ५९.७६ जीएलएन१५४२६०० महाराष्ट्र हुसैन सैफुद्दीन जमाली मुंबई वसई ६८.३२ जीएलएन१५७७६२२ महाराष्ट्र जीएलएन१४१०८०९ नवी मुंबई वाशी पन्ना कश्यप ठक्कर १०६.३७ महाराष्ट्र राजेश काशीनाथ अलीमकर नवी मुंबई वाशी जीएलएन१५७६३८० १८१.९७ महाराष्ट्र वाशी नवी मुंबई ७२.७६ जीएलएन११४७००९ अवधेश दास गुप्ता महाराष्ट्र वाशी भरत गेनुबा बिरमने नवी मुंबई ३६.९१ जीएलएन११८४८३१ महाराष्ट्र विरार जीएलएन१४०५३८५ संगीता के चौधरी मुंबई महाराष्ट्र १७०.७० विरार जयराम मधुकर पाटील मुंबई ७६.१० जीएलएन१५०७७०० महाराष्ट्र

बोलीदारांना लिलावाच्या दिवशी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्राफ्स सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँक बोलीदारांस कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रद

महाराष्ट्र

महाराष्ट्र

विरार

विरार

विरार

६७.१३

42.06

३७.८०

४२.२६

मुंबई

मुंबई

मुंबई

मुंबई

करण्याचे प्राधिकार राखून ठेवत आहेत. ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची खर्च घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या अपूरे असल्यास उर्वरित रक्कम ग्राहकाकडून वसुली करण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील.

लिलावाच्या अटी आणि शर्तींसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरण करिता, तुम्ही श्री. अफान पारकर-९७६९८९३२४१ यांना

अनिल कुमार दुबे

रामकृष्ण संगमलाल पांडे

रामकृष्ण संगमलाल पांडे

रामकृष्ण सगमलाल पाडे

जीएलएन१५६९९०१

जीएलएन१२९८६८२

जीएलएन१२९८६९७

जीएलएन१२९८७१७

♦ COSMOS BANK

फोन क्र. ०२२-२४४७६०१२/५७/५८

स्थावर मिळकतीचे वर्णन

सूचना : १) स्थावर मिळकतीच्या तपासणीसाठी २६.०७.२०१९ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० वा.

२) ईएमडी प्रपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच https://www.cosmosbank.com किंवा https://cosmosbank.auctiontiger.net पाहावी.

दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. दिनांक: १८.०७.२०१९

कब्जा सूचना [नियम-८(१) पहा] [स्थावर मिळकतीकरिता]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

(मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक)

Take Notice that we are, on behalf of our clients. investigating the title of Smt. Manju Ramesh Agraval, Age- 53 years, occupation House Wife, Residing at Room no. 25, Near G. D. Somani School, 93, Cuffe Parade, Somani Lane, Colaba, Mumbai -400 005 having Pan No. AADPA6671L to her property Krishna Kunj, Path Pedi Road, Near Dhapoli Hospital, Indrapai, Alibaug, situated at Awas (Indrapai) Gut/No.324, Area admeasuring 0-16-90 (H.A.), P.K. 0-02-30 (H.A.), Total Area 0-19-20 (H.A.) Agricultural land property, situate, lying and being in the revenue village of Awas (Indrapai) within the limits of the Gram Panchayat of Awas, in the Taluka Panchayat Samiti Alibag, Jilha Parishad Raigad and in the registration District of Raigad and in the registration Sub District of

All persons having, or claiming, any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the property, or any part's of thereof, by way of sale transfer, gift, exchange, assignment, lease, sub-lease tenancy, sub-tenancy, lien, license, caretaker rights, mortgage, charge, security interest, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, will, testamentary instrument, probate, letters of administration, maintenance, easement, possession, encumbrance, trust, lis pendens, Decree or Order of any Court of Law, agreement/contract, or otherwise howsoever, are hereby required to make the same known, in writing, together with notarially certified true copies of documentary proof in support thereof, to the undersigned at Gool Mansion, 4th Floor, Store Lane, Fort, Mumbai 400 001, within 7 days from the date hereof, or else such right title, interest, benefit, claim, or demand (if any), shall be deemed to have been waived and or abandoned.

Mumbai, dated 17th July, 2019. Miss Yasmin Tavaria

Advocate.

CRNO.5 IN THE CITY CIVIL COURT AT DINDOSHI (CITY CIVIL SUMMARY SUIT NO. 541 OF 2016) (Under Order XXXVII, R.2 of C.P.C., 1908)

SUMMARY SUIT Plaint Filed on: 7.05.2016

Plaint Admitted on: 30.09.2016 State Bank of India, a Bank established under The State Bank of India Act, 1955 having its Retail Assets Central Processing Center Local Head Office at, 1st Floor, Plot No. C 6, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, through its Authorized Officer

Mr. Abhay P. Joshi SUMMONS under

0 XXXVII r 2 of the Code of Civil Procedure.

Miss. Bhakti Ashok Vora (Borrower) Aged Not known having address at,

205/B Wing, Rushabh Apartment, Nr. Aayapa Temple Road, PP Marg, Virar West, Thane, Maharashtra, Pin: 401303 AND Office Address at, M/s. Asian Powertools, Room No. 12, Anant Building, 217, Princess Street,

1st Floor, Mumbai: 400 002. . Defendants WHEREAS the abovenamed Plaintiff/s has/have instituted a suit in this Hon'ble Court against you under the abovenamed Defendants under Rule 2 of the Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908, as set out in the Plaint herein, whereof the following is a concise statement viz.

The Plaintiff therefore prays that in the interest of justice: a) The Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs the sum of Rs. 79,440/- as on 12/04/2016 together with further interest at the rate of 13.05% per annum with monthly rests from the date of filing of the suit till Decree and payment/ Realization as per particulars of claim being

b) a decree for costs of the suit be also passed in favour of the Plaintiff and against the Defendants:

c) The Hon'ble Court may please to pass any other and further order in the interest of justice

You are hereby summoned to cause an appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default where of the Plaintiff/s will be entitled at any time after the expiration of such ten days to obtain a decree for the sum of Rs. 79,440/- (Rupees Seventy Nine Thousand Four Hundred Forty Only) and such as prayed for and for costs, together with such interest, if any, as the Hon'ble Court may order

If you cause an appearance to be entered for you, the Plaintiff/s will thereafter serve upon you a summons for judgment at the hearing of which you will be entitled to ask the Hon'ble Court for leave to defend the Suit

Leave to defend may be obtained if you satisfy the Hon'ble Court by affidavit or otherwise that there is defense to the suit on the merits or that it is reasonable that you should be allowed to defend the suit.

Given under my hand and the seal of this Hon'ble Court Dated this 19th day of June 2019.



for Registrar City Civil Court Dindoshi

.Plaintiff

This 19th day of June 2019 M/S. GOENKA LAW ASSOCIATES.

Sealer

109, Podar Chamber, S.A. Brelvi Road, 4th Floor, Fort, Mumbai-400 001





GOVERNMENT OF GOA DEPARTMENT OF CIVIL SUPPLIES AND **CONSUMER AFFAIRS**

1st Lift, 2nd Floor, Junta House, Panaji Goa Tel.: 222 6084, Fax: 2425365, E-mail: dir-csca.goa@nic.in, adi-csca.goa@nic.in

No. DCS/6-664/TRP-PART/2019-20/02

Date: 17/07/2019 **TENDER NOTICE** (E-TENDERING MODE ONLY)

Sub - "Annual Tender for Transportation and Unloading of Government foodgrains from FCI Depot, Sada, Vasco-da-Gama, Goa to Taluka Civil Supplies Godowns for the year 2019-20" and Annual Tender for Loading of Government foodgrains from Taluka Civil Supplies Godowns for Transportation at different destinations for the year 2019-20 via online mode.

This Department has invited 22 e-tender on behalf of Governor of Goa on the above subject. The details of the e-tender are available on following websites and also published in the Goa Vacancy and Tender Bulletin of the Department of Printing and Stationery. The e-tender is available and shall be submitted through website.

1. www.tenderwizard.com/GOA 2. www.goacivilsupplies.gov.in

Last date and time of Submission is 09/08/2019 upto 15:00 hrs.

The Tenders will be opened online on **13/08/2019** at **11:00 hrs.**

For detailed tender notice and participation in please visit website tender,

www.tenderwizard.com/GOA DI/Advt/425/2019

Place: Thane

Date: 12.07.2019

name of Mr. Sudhakar Mogaveera

GE Power India Limited

CIN: L74140MH1992PLC068379 Registered Office: 'The International', V Floor, 16, Marine Lines Cross Road No. 1, Off Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020 (India) | Tel. No.: 022-66399255/ 66399260 Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 23 July 2019, inter alia, to consider and approve the standalone and consolidated Un-audited Financial Results of the Company for the guarter ended 30 June 2019.

The intimation is also available on the website of the Company www.ge.com/in/ge-power-india-limited) and on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com).

For GE Power India Limited

Place: Noida Date: 17.07.2019

Pradeepta Puhan Company Secretary



Shree Steel Wire Ropes Ltd. CIN: L45202MH1992PLC067466

Regd. Office: Gat No. 183-185, K.I.D.C. Ins. Area, Village-Dheku, Tal.-khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: info@sswrl.com • Tel. No. 022-6739 9999

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 14th August, 2019 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019.

Trading window under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations. 2015 was closed from 3rd July, 2019 till 48 hours after the results are made

public on 14th August, 2019. This information is also available on the website of the Company at www.sswrl.com and on website of the BSE Limited at www.bseindia.com

Date: 17" July, 2019 Place: Mumbai

For Shree Steel Wire Ropes Limited Manoj Jeswani Managing Director

Government of India

Ministry of Finance, Department of Financial Services

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II 3rd Floor, MTNL Building, Colaba Market, Colaba - 400005. Recovery Proceeding No. 154 of 2009

Canara Bank

... Certificate Holder VERSUS

EXH No. 134

Next date: 02.08.2019

M/s. Vardhini Impex & Ors. ... Certificate Debtor NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

) M/s. Vardhini Impex, 2) Mr. Jayprakash Iyer, Both Defendant No.1 & 2, Bhandup Silk Mills Compound, A-Wing, Unit No.2101, LBS Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078. Also: Flat No.3, A-Wing, Ground Floor, Nitya Sukhdham CHS, Tiwari Pada, Dr. S.S. Road, Lalbaug, Mumbai - 400 012.

Mr. Raimohmmad Khandekar, E/14/103 Sector 9, Shivparvati, Airoli, Navi Mumbai

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in Original Application No.115 of 2008 to pay the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs. 75.35,502.00 (Rupees Seventy Five Lakhs Thirty Five Thousand Five Hundred and Two Only) with interest and cost.

Whereas you have not paid the amount and the undersigned has attached the under

mentioned property and ordered its sale. You are hereby informed that 2nd August, 2019 has been fixed for drawing up the Proclamation of Sale and Settling the term thereof. You are hereby called upon to participate in the Settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SPECIFICATION OF PROPERTY Flat No.203, D-Wing. Marathon Cosmos, LBS Marg, Mulund, Mumbai.

Given under my hand and seal of the Tribunal on 12th Day of July, 2019. (Sujeet Kumar)



Recovery Officer Debts Recovery Tribunal - II, At Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given we M/s. ASL Leasing LLP are investigating the title of the persons mentioned in Column [2] of the table set out hereunder (the "Persons") to their respective lands set out in Column [3] of the table set out hereunder and to the extent mentioned in Column [4] of the table set out hereunder, admeasuring in the aggregate 1-37-0 (H-R-P) out of Development Area 0-90-0 (H-R-P) and Sale Area 0-47-0 (H-R-P)bearing Survey No 69/8and all situate, lying and being at Village Rahur, Taluka Bhiwandiand District Thane, (hereinafter collectively referred to as the said "Lands" and more particularly described in the Schedule hereunder written). The said Persons have agreed to sell and transfer the said Lands in favour of us with a clean, clear and marketable title, free from all encumbrances and doubts.

All persons having or claiming any share, right, title, claim or interest against or to the said Lands or any part thereof whether by way of sale transfer, assignment, mortgage, lease, lien, charge, trust, maintenance encumbrance, tenancy, sub-tenancy, sub-lease, license, easement, gift covenant, inheritance, exchange, bequest, possession, developmen rights, FSI consumption or otherwise howsoever or against the Persons are hereby required to make the same known by a notice in writing to the undersigned at its office at 1/2, Bandana, 15 Road, Bandra, Mumbai 400050together with documentary proof in support thereof, within 14 (fourteen) days from the date of this notice, failing which our client will presume that no one other than the said Persons have any right, title or interest in the said Lands and our clientmay proceed to complete the transaction with the Persons andany alleged claim or objection shall be deemed to have been waived and/orabandoned

THE SCHEDULE REFERRED HEREINABOVE All those pieces or parcels of the following lands, all situate, lying and

being at Village Rahur, Taluka Bhiwandi and District Thane: Names of the Persons Area Survey no./ (in H-R-P) Mr. Sukrya Shankar Bhandari 1-17-0 Mr. Sakharam Shankar Bhandari P.Kh 0-20-0 Mr. Sudam Shankar Bhandari

DATED THIS 18th DAY OF JULY 2019

Mrs. YamunabaiShantaramBajage

5) Mrs. ParvatiShankar Bhandari

Through its Advocate Adv. Suchana S Jadhav

1-37-0



BO: M.G Road, Thane (W) M.G. Road, Naupada, Thana West. Pin-400602. Phone No: 022-2540599/25385711/25432177 Mail: bo3739@pnb.co.in

Appendix IV

POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

The undersigned being the Authorised Officer of the **Punjab National Bank** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 02.05.2019 calling upon the borrowers/mortgager/guarantors M/s. Ratan Enterpises, Mr. Sudhakar Mogaveera, Mrs. Deepa Sudhakar Mogaveera and Mr. Sheena Nandi Mendon to repay the amount mentioned in the notice being is Rs. 1,25,77,316.49 (Rupees One Crore Twenty Five Lakh Seventy Seven Thousand Three Hundred Sixteen and Paisa Forty Nine Paisa Only) as on 30.04.2019 with further interest w.e.f 01.04.2019 within 60 days from the date of receipt the said notice. The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the full amount, notice is hereby

given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of said act read with Rule 8 of the said Rules, 2002 on this 12th July the year 2019. The Borrower/Mortgagor/Guarantor mentioned hereinabove in particular and the public in

general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Puniab National Bank. Vashi Branch for an amount of Rs. 1,25,77,316,49 (Rupees One Crore Twenty Five Lakh Seventy Seven Thousand Three Hundred Sixteen and Paisa Forty Nine Paisa Only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of

the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. **Description of Immovable Properties**

(i) 203-B, Yogeshwar Tower, Behind Royal Inn. Castel Mill Naka, Thane (W). In the name of Mr. Sudhakar Mogaveera (ii) Unit no. 13-C, Sachin Industrial Estate, Shelar Pada Khopat, Thane (W). In the

> Mr. Sundeep Bhatnagar, Chief Manager

Punjab National Bank Authorised Officer Thane M.G. Road Branch PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Wajid Ali Miragani Khan, Mrs. Shahenaz Begum Wajid Ali Khan are the owner of flat no. 002, C-4 wing, Silver Sarc Society, Jari Mari, Andheri- Kurla Road, Andheri (E), Mumbai- 400072. The Agreement for sale Dated 19th July 1995, is irrecoverably lost or Misplaced. Any person/s who having any claim, right, title and interest in the sale flat in the way of sale, gift exchange, lease, lien, succession or any other matter whatsoever should intimate the same to the owner/ Society with documentary proof within 15 days from the date of publication of this

Incase no objectors are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants and the said property will be sold by owner Mr. Wajid Ali Miragani Khan Dated: 17.07.2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we are investigating the rights of Capable Real Estate LLP (formerly known as Capable Real Estate Private Limited) having its registered office at B/21, Empire Mahal, 806, Dr. Ambedkar Road, Dadar, Mumbai - 400 014 to the property, more particularly described in the Schedule

hereunder written.

All persons having any right, title, claim or interest in respect of the under mentioned property by way of sale, exchange, let, lease, license, tenancy, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, development right or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof, failing which they shall be deemed to have given up such claim or

> THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE

All that piece and parcel of leasehold land admeasuring 1086.96 square meters bearing New Survey No. 1114 (part) and corresponding Cadastral Survey No. 155/10 of Matunga Division and corresponding Plot No. 164-A of Dadar Matunga Estate of the Municipal Corporation of Greater Mumbai in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and now assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 'F' Ward Nos.7121 (4 and 4E), Street Nos.106 and 688 C.F., situate, lying and being at Dr. Ambedkar Road, Dadar, Mumbai - 400 014 along with the structure/s standing thereon known as 'Parna Kutir' consisting of ground plus two (2) upper floors and bounded as

On or towards the North East by : Plot No.164-B of Dadar-Matunga Estate;

On or towards the South East by : By Kingsway;

On or towards the South West by Partly Plot No.165-A and Partly Plot No.165-C of Dadar-Matunga Estate; On or towards the North West by

Plot No.164-C of Dadar-Matunga Estate.

Dated this 18th day of July 2019 Sajit Suvarna **DSK Legal** Advocates and Solicitors 1203, One Indiabulls Centre Tower 2,

Floor 12 B 841, Senapati Bapat Marg

Elphinstone Road Mumbai - 400 013

Public Notice Notice is hereby given to all that,

Sunila Ashokkumar Pandya, resident of flat No: 24, 2nd floor, Geeta Bhavan C.H.S.L wing 'C', 93, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026, for issue of duplicate share certificate bearing No:41, distinctive Nos. from 201 and 205 (both Inclusive), as the same has been lost/misplaced and is not traceable. Any Person/s having any claim/s in respect of the aforesaid premises and above said Shares of the Society or any part thereof by way of sale, inheritance, exchange, mortgage, charge, lease, tenancy licence, lien, gift, trust, indespendens, maintenance, possession, easement or otherwise howsoever is requested to make the same known to the undersigned at address mentioned below, along with necessary documents to substantiate such claim/s within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which, the transaction and claim/s, if any, of any person/s not lodge within the said stipulated period shall be considered as wilfully abandoned, waived given away by said person/s. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. Date: 18/7/2019

Place: Mumbai

For and on behalf of Geeta Bhavan C.H.S.L wing 'C', 93 B. Desai Road, (Warden Road)

Manjul S. Dharia Anil P. Naik (Chairman) (Secretary)

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the Public large that RAJESH DALICHAND SETH the owner of Flat No. 5 on 1st Floor in **SHREE** NATVAR HOUSE situated at 42, ABDUI REHMAN STREET, MUMBAI-400 003 have agreed to sell, transfer and assign t our client the above said Flat which is on Ownership basis together with membership rights of the Society namely, SHREE NATVAR HOUSE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. by virtue of holding five shares of Rs 50 each bearing Share Certificates No. 5,

Dist No. 31 to 35 (both inclusive) issued by

the above named Society. We have to issue clear and marketable title free from all encumbrances, claims demands, and reasonable doubts of any nature whatsoever in respect of the said Flat. Any person either having or claiming any right, title, interest, claim in and/or in possession of the said Flat or any part thereof and any claim on in any manne including by way of any arrangement sale, transfer, exchange, conveyance assignment, charge, mortgage gift, trust lease, monthly tenancy, leave license partnership joint ventures, inheritance lien, easement right to prescription, an adverse right, title, interest or claim of any nature whatsoever, dispute, suit, decree order, award, restrictive covenants, orde or injunction, attachment, acquisition Requisition or otherwise is hereby calle upon and required to make the same know n writing with genuine notarized documents along with original documents within 14 days from the date of publication hereo to the undersigned at their office, address failing which any such claim, if any, shall be deemed to be waived and/or abandoned and we would issue clear and marketable title for

the said flat. MUMBAI DATED 18th DAY OF July 2019 Z. K. LAKDAWALA

H. A. LAKDAWALA, Advocates 494/498, Igra Manzil, (Shree Krishna Niwas), R. No. 17, 1st floor, Kalbadevi Road, Mumbai-400 002 Rameshwar Media

HIRA GODAWARI POWER AND ISPAT LIMITED Regd. Office & Works: 428/2, Phase-I, Industrial Area, Siltara, Raipur (C.G.) ODAWARI POWER & ISPAT Corporate Office: Hira Arcade, Near Bus Stand, Pandri, Raipur (C.G.) 492004

Website: www.godawaripowerispat.com E mail: yarra.rao@hiragroup.com CIN No.: L27106CT1999PLC013756, Tel: 0771-4082000 Fax: 0771-4057601

NOTICE OF 20" ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

The Notice is hereby given that;

The 20th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, 10th day of August, 2019 at 11:30 A.M. at the Corporate Office of the Company situated at 2nd Floor, Hira Arcade, Near New Bus Stand, Pandri, Raipur - 492004, Chhattisgarh. 2. The electronic copies of the Notice of AGM and the Annual Report of

the Company for the Financial Year 2018-19 have been sent through a web link to all the members, whose e-mail IDs are registered with the Company/ Depository Participant(s). Physical copies of the same have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The Notice of AGM and Annual Report of the Company for FY 2018-19 is also available on the Company's website at www.godawaripowerispat.com.

Members holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 03rd August, 2019 are entitled to cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of AGM dated 01st July, 2019 through remote e-voting system of Link Intime India Private Limited. The Members are informed that (A) the electronic transmission/physical dispatch of Annual Report Notice of AGM and other documents was completed on or before 16.07.2019 (B) Remote e-voting shall commence on Wednesday, 07th August, 2019 at 09.00 AM (IST) and shall end on Friday, 09th August 2019 at 05.00 PM (IST); and (C) remote e-voting shall not be allowed beyond 5.00 PM on 09th August, 2019.

4. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the notice (cut off for dispatch 30.06.2019) and holding shares as of the cut-off date (i.e.03.08.2019), may obtain the login ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in with DP ID & Client ID or Folio No. 5. The members who cast their vote by remote e-voting may attend the

meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM. The Company will provide voting facility at the AGM through Polling Paper. 6. In case of any queries/grievances relating to e-voting, the members/beneficial owners may contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 E-mail Id: rajiv.ranjan@linkintime.co.in, Phone: +91 22 4918 6000 or Toll Free no. 1800-1020-878. For Godawari Power & Ispat Limited

Raipur, 17.07.2019

Y.C. Rao, Company Secretary

PHYSICAL POSSESSION NOTICE HICICI Bank

Registered Office: ICICI Bank Ltd, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390007. Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No -B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604

ICICI Bank Limited

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in

general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited. Date of Demand Name Notice/ Amount in Demand Notice(Rs) Branch Name of the Borrower/ Co-Borrower/ Loan Account Number Description of property/ Date of Physical Possession

LBPVL00002465898 269, Sector No. 10, Kopra- Kharghar, 70,61,193.00/-Navi Mumbai- 400706./ 15 July 2019 The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 days Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Flat No. 1601, 16th Floor, Building No.

Hex- 3, Hex Blox C.H.S.L, Plot No.

Date: 18-07-2019 Place: MUMBAI

1. Anil Dattu Nanavare / Gurunath

Dattaray Nanavare -

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed GEETA BHAVAN C.H.S.L WING 'C' has that one of my clients has agreed to received an application from Mrs. purchase, landed properties bearing Old Survey No. 331, New Survey No. 366, Hissa No. 4A [Area 800 sq. mtrs.], Hissa No. 4B [Area 3,500 sq. mtrs.] & Hissa No. 5D [Area 770 sq. mtrs.], all of Revenue Village - Juchandra, Taluka – Vasai, District – Palghar with clear and marketable title, free from all encumbrances of whatsoever nature.

> Any person/s claiming any title, right, interest or benefits by way of sale, lease, tenancy, license, mortgage, lien or any other claim or demand of whatsoever nature, including any objection, in respect of or against the abovesaid properties is/are required to intimate to me at "LEGAL POINT", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, in writing, along with duly certified copies of documents or writings, based on which, such alleged claim or right rests or such objection is staked, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is/are released. relinguished, waived, abandoned and not all existing to all intents and purposes and my client shall go ahead with and complete the Ref/No/PN/18/2019.

Dt. 18th July 2019.

Sd/-P. Hari [Advocate For The Purchaser]

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my Client is nterested in buying Flat mentioned in the schedule hereto, from Mr. Ravi Ranganathan and who is holding 5 (five) shares of Rs. 50/- each bearing Share Certificate No. 12 and Shares bearing distinctive Nos. from 56 to 60 (both inclusive) of Luv Kush Tower 'A' Wing Co-operative Housing Society Ltd. Any person/s having any claim of

whatsoever nature including by way of any agreement, sale, transfer, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, maintenance, easement, restrictive covenant or in any other manner otherwise and/or have any objection pertaining to the said Property, shall contact the undersigned in writing within 15 days from the date of publication hereof, with the supporting documents if any, failing which my Client shall proceed with the completion of the said transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned, given up or surrendered. SCHEDULE Flat No. 304/A, 3rd Floor, Luv Kush Tower

open Car Parking Space No. 40, and the building lying and being on land bearing CTS No. 128 - B/2 of Village - Chembur, Taluka- Kurla, District - Mumbai Suburban in Greater Mumbai, Registration Sub-District of Bandra and in the Municipal jurisdiction of "M - East" Chembur Ward. Dated this 18th day of July, 2019.

'A' Wing CHS Ltd., Sindhi Society, Near

Swami Vivekanand High School, Chembur,

Mumbai - 400071, admeasuring area

about 752 Sq.Ft. (built-up) along with one

AMIT SHYAM CHOUDHARI Advocate High Court Shop No.135, Near Bldg. No.4, N.G. Acharya Marg, Subhash Nagar,

Chembur, Mumbai - 400 071. SOUTH CENTRAL RAILWAY

Follow us on 🕊 @SCRailwayindia Details of the Tender Notices of S.C Railway can be seen on our ender Notice.No:N-SG-36-2019-

20-10 Dated:15.07.2019 On behalf of President of India Sr.Divisional Signal & Telecom Engineer, Nanded Division, South Central Railway, Nanded invites open tenders for the following works through E-TENDERING up to 17.00 Hours of

SI No.: 1 Tender No.: N-SG-36-2019-20-10 Name of the work: Linking of datalogger with COA at Major terminals for automated arrival/ departure time captures at Nagarsol, Aurangabad, Jalna, Parbani, Purna & Adilabad stations in NED Division Approx value (₹): 45,08,396/- E.M.D (₹): 90,200/- Period of completion: 03 months Cost of Tender form (₹):

16.08.2019.

SI No.: 2 Tender No.: N-SG-36-2019 20-11 Name of the work: Upgradation of existing Flexicom 6000 EPABX system at Divisional Office Complex and Tadiran IPX 500 version upgradation at 05 locations (AWB, Jalna, PAU, PBN & MUE) in Nanded Division. Approx value (₹) 57,32,858/- E.M.D (₹): 1,14,700/ Period of completion: 03 months Cost of Tender form (₹): 5,000/-

The above said tender will be closed on: 16.08.2019 at 17.00 Hrs. Similar nature of work for SI.No. 2 is

mentioned in Tender document For further details visit the website www.ireps.gov.in

Sr.Divisional Signal & A1166 Telecom Engineer/Nanded

For further tender conditions / details and for downloading the tender documents, Please visit website at https://www.ireps.gov.in or www.scr.indianrailways.gov.in

Mumbai- 400051 Through its Authorised Officer Mr. Ashish Kaduba Wagh Versus KAISHAR MUMAMMAO ALI

having his residential address at Sangh CHS, Bhakti Park Wadala,

Mumbai- 400614 ...Defendant TAKE NOTICE that this Hon'ble Court will be moved before their His Honor Judge Shri. V.P. Kadam on this 19th day of March, 2019 at 11 O'Clock in Court Room No. 5 in the forenoon or soon thereafter as counsel can be heard by counsel

5th January, 2019 passed by the (b) For costs of the Notice of Motion for such further and other reliefs as this Hon'ble Court deems

This Notice of Motion has been taken Out by M/s. H & M Legal Associates, Advocates For the Plaintiffs having their Office at 75, B Wing 7th Floor Mittal Towers, Nariman Point Mumbai- 400 021

M/s. H & M Legal Associates, Advocates for Plaintif

investigating the rights of Capable Real Estate LLP (formerly known as Capable Real Estate Private Limited) having its registered office at B/21, Empire Mahal, 806, Dr. Ambedkar Road, Dadar, Mumbai 400 014 to the property, more particularly described in the Schedule

All persons having any right, title, claim or interest in respect of the under mentioned property by way of sale, exchange, let, lease, license, tenancy, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, development right or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof, failing which they shall be deemed to have given up such claim or

land admeasuring 594.49 square meters bearing Cadastral Survey No. 150A/10 and corresponding New Survey No. Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and now assessed by the Assessor and bounded as follows:

Plot No.164-A;

Dr. Babasaheb Ambedkar Road; On or towards the South West by : Plot No.165-B; and

Sajit Suvarna

DSK Legal Advocates and Solicitors

Authorized Officer ICICI Bank Limited

July 30, 2016

T TATA **TATA INVESTMENT CORPORATION LIMITED**

Elphinstone Building, 10, Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 E-mail ticl@tata.com Website www.tatainvestment.com

CIN: L67200MH1937PLC002622 **NOTICE NOTICE** is hereby given pursuant to Regulation 47 read with 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 8th August, 2019 at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter ended 30th June, 2019.

The above details can be viewed on the website of the Company (www.tatainvestment.com) well as on the websites of NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com). By Order of the

> **Tata Investment Corporation Limited** Manoj Kumar C V **Chief Financial Officer**

Board of Directors,

& Company Secretary Mumbai, 17th July, 2019.

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI NOTICE OF MOTION NO. 662of 2019

SUMMARY SUIT No. 595 of 2015

(Under Order XXXVII Rule 2 of

the Code of Civil Procedure ICICI Bank Ltd., a Body Corporate incorporated and registered under the Indian Companies Act 1956 and licensed as a Bank under The Banking Regulation Act 1949 having Registered Office at "Landmark", Race Course Circle, Vadodara- 390007 and its Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex,

HUSSAIN Indian Inhabitant, adult, Age,

Room No. 501, Fifth Floor, Building 4, Ekta Seva Mumbai 400037 and also at 4th Floor Dakshna Building, Sector 11, CBD Belapur, Navi

on the part of the Appellants for the following reliefs: (a) that the Impugned Order dated His Honor Judge Shri. V.P. Kadam, in BCCC SUMMARY SUIT NO. 604 of 2015 be set aside and the said suit be restored on file of this Hon'ble Court against Defendant.

fit and proper. Dated this day of January, 2019

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we are

hereunder written.

claims, if any.

THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE All that piece and parcel of leasehold

1165 of Matunga Division and corresponding Plot No. 165-A of Dadar Matunga Estate of the Municipal Corporation of Greater Mumbai in the Collector of Municipal Rates and Taxes under "F" Ward Nos.7188 (1A) and (1AA), Street Nos.108 and 108-A, situate, lying and being at Dr. Ambedkar Road, Dadar, Mumbai - 400 014 along with the structure/s standing thereon known as 'Vincent Chambers' consisting of Ground plus four (4) upper floors and On or towards the North East by :

On or towards the South East by :

On or towards the North West by : Plot No.165-C. Dated this 18th day of July 2019

1203. One Indiabulls Centre Tower 2. Floor 12 B 841, Senapati Bapat Marg Elphinstone Road Mumbai - 400 013